

कर्मचा - यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने
असलेली कुंठितता घालविण्यासंबंधी योजना

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक एसआरघी- 1095/प्र.क्र. 1/95/बारा,
मंत्रालय, मुंबई - 400 032, दिनांक : 9 एप्रिल, 1997.

वाचा:- 1) शासन निर्णय, क्रमांक एसआरघी- 1095/प्रक्र. 1/95/बारा, दिनांक 8 जून, 1995.

2) शासन निर्णय, क्रमांक : एसआरघी- 1095/प्र. क्र. 33/95/बारा, दिनांक 1 नोव्हेंबर, 1995.

3) शासन निर्णय, क्रमांक एसआरघी- 1096/प्र. क्र. 33/95/बारा, दिनांक 20 मार्च, 1997.

शासन परिपत्रक

कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासाठी 12 वर्षांच्या नियमित सेनंतर राष्ट्र पदाची वेतनश्रेणी देण्याबाबत. च्या शासनाच्या धोरणाबद्दलतचे वर नमूद केलेले आदेश सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहेत. तथापि, या धोरणामधील गूळभूत बाब वरची वेतनश्रेणी आणि वेतननिश्चती यांचेशी निगडीत असल्याने या बाबी संबंधीचे कामकाज वित्त विभागात हाताळण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. यास्तव्य, दिनांक 1 एप्रिल 1997 पासून हा विषय-वित्त विभागात हाताळण्यात येईल. यासंबंधीचे सर्व संदर्भ यापुढे वित्त विभागाकडे करण्यात यावेत.

2 सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती की, त्यांनी सदरहू परिपत्रक आपापल्या विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या तसेच विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या निर्दर्शनास आणावे.

(म. स. प्रबार)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.

मुख्यमंत्री यांचे सचिव,

उप मुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक.

* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,

* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

* प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, (विधानसभा), मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद), मुंबई.